### **DECCAN BEARINGS LIMITED**

AN ISO 9001:2008 COMPANY



REGD. OFF.: 315/321, PROSPECT CHAMBERS, 2ND FLOOR, DR. D. N. ROAD, FORT, MUMBAI-400 001, (INDIA) TEL. (91) (22) 2285 2552 / 2204 4159 FAX : (91) (22) 2287 5841

E-mail info@deccanbearings.com Website: www.deccanbearings.com CIN NO.: L29130MH1985PLC035747



Date:12th April 2022

To,

The Bombay Stock Exchange Limited, Floor 25, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001

#### BSE Scrip Code: 505703

Sub: Submission of Newspaper Clipping for Notice of Annual General Meeting to be held on 6th May 2022.

Dear Sir/ Madam,

We hereby inform the Exchange that the 37th Annual General Meeting of Deccan Bearings Limited will be held on Friday 6th May, 2022 at 11.00 A.M through Video Conference/ Other Audio-Video Means (OAVM).

Pursuant to Regulation 47(1)(d) read with 47(3) of SEBI(LODR) Regulations, 2015 we hereby enclosed copy of AGM Notice as published in "Active Times" (English Edition) and "Mumbai Lakshdeep "(Marathi Edition) Newspaper on 12th April 2022

Kindly acknowledge the receipt of same.

Thanking You.

Deccan Bearings Limited.

itesh Mohan Parab aging Director

N: 09494605

This is to inform public in general that our client MR. PRAKASH DAYASHANKAR MISHRA & MR. SURESHCHANDRA DAYASHANKAR MISHRA is the joint owner possessor in respect of the Commercial Property: SHOP NO. 003, NIWARA BUILDING, A-WING, situated at: NEAR OLD PANCHAYAT OFFICE, OLD MUMBAI DOLD PANCHAYAT OFFICE, OLD MUMBAI PUNE ROAD, MUMBRA, DIST. THAME 400612, area adm: 330 sq.ft (built up) that the said shop is inherited property from their mother LATE MRS. HIRAWATI DAYASHANKAR MISHRA who was expired on dated 05/05/2000 left behind the above owner, is only legal heirs, those having any claim, claim of heirship, ownership interest, litigation, loan, lien, mortgage, any liabilities should be brought in the knowledge of the undersigned Advocate within 15 days from the date of publication of this notice, else the above owner is free to sell the above said shop to any purchaser, No complaint will be shop to any purchaser, No complaint will be entertained after stipulated time period and the same will be considered as waived or

abandoned Sd/
Date: 12/04/2022
Place: Thane Advecate Jasim Shalki
(Advocate high court)
Address: C/2 Alielo Co-o-p Hog Soc.
C-wing, Sharifa Road, Amrul Nagra
Mumbra, Dist. Thane 4008 12

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. RAJMAL KOTHARI who was holding 100% shares in the property mentioned in the schedule. MR. RAJMAL KOTHARI demise on 20/03/2016. There are five legal heirs after his death namely 1) SMT. RATANDEVI RAJMAL KOTHARI (Wife), 2) MRS. SAVITA DEVRAJ PATEL (Daughte MR. MUKESH RAJMAL KOTHARI (Son), 4) MR. VIKESH RAJMAL KOTHARI (Son), 5) MR. DIVYESH RAJMAL KOTHARI (Son), and there for any person having or claiming to have any right, title, interest, shares or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license. mortgaged, sale, gift, trust, inheritance, charge, etc in the property given in schedule should inform to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of their

PROPERTY SCHEDULE Flat No.716, Building No. R-1, on 7th Floor, Ashirwad Co-operative Housing Society Ltd, MMRDA Colony, Poonam Nagar, Andheri (E), Mumbai — 400093.

Mr. Samir Chandrakant Surve

(Advocate of High Court) Shop No: 15, 9-4, vinayak CHS. LTD. **MMRDA Colony** Poonam Nagar, Place: Mumbai Date: 12/04/2022 Mumbai-400 093.

Read Daily Active Times

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that LATE MR. NELO DOMINIC DIAS and MRS OLGA NELO DIAS was the owner of Flat No. 607,  $6^{Th}$  Floor, B-Wing, C2 Type, Tulip Jangid Enclave, Beverly Park, Opp. Laxmi Park, Kanakia Road Mira Road - East, Thane - 401107 (Said Flat).

That MR. NELO DOMINIC DIAS expired on 09/07/2014 & MRS OLGA NELO DIAS expired or 27/07/2021 and the concerned Municipal Authority issued the Death Certificate in respect thereof.

That Mr. Nelo Dominic Dias and Mrs Olga Nelo Dias were sufficiently entitled in respect of the said flat and an Agreement for Sale in respect o the said flat was duly registered before the concerned Sub-Registrar of Assurances at Thane under Regr No. TNN7-07387-2009.

Heir and Son of Mr. Nelo Dominic Dia and Mrs. Olga Nelo Dias. That Mr Darren Dias is intending to

That Mr. Darren Dias is the only Lega

ransfer the shares and title of the said flat in his name. All persons and/or institution

claiming an interest in the said flat or any part thereof by way of sale, gift lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust ossession, easement, attachment o therwise are hereby required to make the same known to the indersigned at the office of SSK Advocates & Partners, Shop No.11 Shanti Plaza Building 38/39, Near Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that the above mentioned person is the only legal heir of the deceased and furthe legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shal be considered as waived in respect of

SSK Advocates & Partners

#### **Building Redevelopment**

As per Omkareshwar Co operative society Ltd Annual General meeting Dated 27th March 2022, Resolution number 5, society invites Redevelopment proposals from experienced and efficient developers, reconstruction of Buildings SATYAM and SHIVAM.

For more information and details Soc. Ltd., situated at Tank Road, Off Shanka Lane, Orlem, Malad (West), Mumbai 400064 please contact society office B/7 Satyam or office bearers on 8149849887/9969332595

30th April 2022 will be the last date to Date: 11/03/2022

Chairmen

Shreyas Prabhu PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR. KISHOR BIHARI SONAWANE has applied for transfer of 100% Membership rights after demise of his mother LATABAI BIHARI SONAWANE who was holding days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will considered as waived and/or abandoned. 100% shares in the property mentioned in the schedule. MR. KISHOR BIHARI SONAWANE NOC for transfer said premises in the name of MR. KISHOR BIHARI SONAWANE. And there for any

person having or claiming to have any right, title, interest, shares or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgaged, sale, gift, trust, inheritance, charge, etc in the property given in schedule should inform to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If objection is not received within 15 days, then society will admit said MR. KISHOR BIHARI SONAWANE as a member of the society and will issue Share

Certificate in his name PROPERTY SCHEDULE Flat No-108, 1" Floor, Sai Siddhivinayak SRA Co-Op Housing Society Ltd, Building No. -1, Sukar Wadi, M.G.Road, Borivali (E), Mumbai – 400066, CTS No. 515,Apt), F.P. No. 400006, CTS No. 515,ApJ, F.P. No. 14A B(pt), Village Kanheri, Taluka Borivali, admeasuring about 225 Square feet Built-Up area, Share Certificate No 000008, distinctive Nos. 71 to 80.

Sd/ Mr. Samir Chandrakant Surve (Advocate of High Court) Shop No: 15, 9-4, Ashtavinavak CHS, LTD. MMRDA Colony **Poonam Nagar** Andheri (East), Mumbai-400 093. Date: 12/04/2022

NOTICE is hereby given at large that an original Share Certificate No.20 of five fully paid up shares of Rs.50/- bearing distinctive Nos. from 096 to 100 (both inclusive) standing in the name of Mr. Rajesh Arunkant Mehta (since deceased, date of death 29.11.2010) & Mrs. Sheetal Rajesh Mehta, in respect of Flat No.A/503 on 5th Floor in the building known as Shree Siddhivinayak Tower Co-op

Sheetal Raiesh Mehta. All persons who have any claim, right, tit and/or interest or demands in or against the original Share Certificate No.20 by way of loss mortgage, charge, trust, lien, possession attachment or otherwise howscever is hereb equired to make the same known in writing to the undersigned at her address at Sho No.14, Aakruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067, within 1

is lost/misplaced by the present owner Mrs

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 12/04/2022

### PUBLIC NOTICE

BE IT KNOWN TO the public at large that, my client SHRI. ABHINAV BRAMHADATT KHULLAR, who is the owner of Shop No.10 Ground Floor, Everest CHS Ltd., Plot No.29 Sector-26, Parsik Hill, CBD-Belapur, Navi Mumbai-400614, Tal. & Dist. Thane, (Herei after referred as 'The Said Premises') He has lost the following original Docume in respect of said Premises within CBD-Belapur, Navi Mumbai Police Station jurisdiction. i.e. 1) Original Sale Deed vide Regn. No.TNN6-1346/2008 and 2) Origina Share Certificate Sr. No.00011.

The Police Report for the above said missing documents, was made at CBD-Belapur Police Station, on date 08/04/2022, vide Property Missing Register No. 299/ 2022. Any person is find the same return to me at the following address or to the address of the property within Fifteen (15) days from the date of publication of this notice, or any person / Bank / Corporate body having any claim against or to the said property by way of sale, mortgage, charge, gift, lease, trus possession, inheritance, lien, maintenance asement, attachment, or otherwise is hereby required to make the same known to the undersigned address, along with the certified copies or necessary documents pertaining to the claim within Fifteen (15) days from the date of publication hereof.

Place: Navi Mumbai Date: 12/04/2022 ADV. SANTOSH M. KADAM Off. 001, Sai-Deep CHS Ltd., Plot No.37, iector-21, Kharghar, Navi Mumbai-410210 Contact: 7208653317

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that my client Mr. Manthan Nikesh Mehta has applied for the transfer of 50% undivided rights the Row House No.8 in The Green Lawr Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Mulji Nagar Bhatt Lane, Off S. V. Road, Borivali (West) Mumbai 400092, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Shar Certificate No.8 and bearing distinctive Nos from 36 to 40 (both inclusive), from the name of his mother Late Mrs. Mita Nikesh Mehta who expired on 23/09/2018, to his name All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or again the said property by way of inheritance, sake mortgage, charge, trust, lien, possession, gift maintenance, lease, attachment or otherwise wsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartmer Mathuradas Road, Kandivali (West), Mumba 400 067 within 15 days from the date hered otherwise if any claim comes forward hereafte will be considered as waived and/or abandone

(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Date: 12/04/2022

#### PUBLIC NOTICE BE IT KNOWN TO the public at large that, my client SHRI. ABHISHEK BRAMHADATT KHULLAR, who is the owner of Shop No.09, Ground Floor, Everes CHS Ltd., Plot No.29, Sector-26, Parsik Hil CBD-Belapur, Navi Mumbai-400614, Tal. & Dist. Thane, (Herein after referred as 'The

Said Premises')
He has lost the following original Document: in respect of said Premises within CBD Belapur, Navi Mumbai Police Station irisdiction. i.e. 1) Original Chain Agreemer vide Rean, No.TNN6-1347/2008, which wa n the name of Mr. Vijendra Kumar Vatsa & Mrs. Vandana V. Vatsa and purchased by m

The Police Report for the above said missin documents, was made at CBD-Belapu Police Station, on date 08/04/2022, vid Property Missing Register No. 298/ 2022 Any person is find the same return to me a he following address or to the address of the property within Fifteen (15) days from the te of publication of this notice, or any person / Bank / Corporate body having any claim against or to the said property by way of sale, mortgage, charge, gift, lease, trus possession, inheritance, lien, maintenance sement, attachment, or otherwise hereby required to make the same known to the undersigned address, along with the certified copies or necessary documents pertaining to the claim within Fifteen (15 days from the date of publication hereof Place: Navi Mumbai

Date: 12/04/2022 ADV. SANTOSH M. KADAM Off. 001, Sal-Deep CHS Ltd., Plot No.37 Sector-21, Kharghar, Navi Mumbai - 41021

# Special Recovery and Sale Officer

Office of the Marathwada Nagari Sahakari Patsanstha Ltd., Bhiwandi,
Through Konkan Mahila Sahakari Patsanstha Federation Ltd.,
Office at - Parshuram Bhavan, Ground Floor, Behind Kanchan Gauri Mahila Patpedhi,
Sukrya Shiva Mhatre Chowk, Kopargaon, Dombivali (w), Dist. - Thane
Mail:-sronikam@gmail.com
Mobile: 9833680195 / 9619945408
Outward No. SRO/Recovery/156/Marathwada/2201/2022
Date: 31/03/2022

Notice For Taking Possession Of Immovable Property

(See Rule 107, Sub Rule 11 (D-1)

Whereas the undersigned, Marathwada Nagari Sahakari Patsanstha Ltd. Office : Bhiwandi City Centre, Dhamankar Naka, Bhiwandi, Tal - Bhiwandi, Dist.-Thane **through Konkan Mahila Sahakari Patsansta Federation** Maryadit, Dombivali, Dist-Thane is the Recovery Officer as per the provisions of Maharashtra Co - Operative Society Rules, 1960, he has given recovery notice of Rs.20,22,102/- (Rupees Twenty Lakhs Twenty Two Thousand One Hundred Two Only) dated 28/12/2021 to Mr. Manoj Sitaram Prajapati Residing At - 55/0, Room No. 04, Ground Floor, Hafsan Ali, Bhiwandi, Tal. - Bhiwandi, Dist - Thane, Debtors, after receipt of the said notice, the Debtors have failed to pay the said amount within stipulated period. Hence the undersigned has given attachment (Confiscated) Notice on 14/03/2022 and attached (Confiscated) property as mentioned in the property description. Debtor has failed to deposit the amount, hence notices is given to the debtor and all the public in general that the below mentioned property is attached (confiscated) by the undersigned on 14/03/2022 as per the rights/authority given to him under Rule 107 (11)(D-1) of Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 Specially Debtor and all public in general are informed by this notice that. elating to the below-mentioned property don't do any deal or transaction and if anyone has done any deal or transaction in respect of the said propert ne/they shall / should be liable and bound to pay an amount of Rs.20,22,102/.

(Rupees Twenty Lakhs Twenty Two Thousand One Hundred Two Only) alongwith interest thereon to the Marathwada Nagari Sahakar Patsanstha Ltd., Office : Bhiwandi City Centre, Dhamankar Naka, Bhiwandi, Tal - Bhiwandi, Dist.-Thane PROPERTY DESCRIPTION

ALL that pieces and parcels of land or ground situate, lying and being at Shop No. 1/1, Municipal Corporation House No. 55, on the Ground Floor, in the building known as Sai Dham Apartment, admeasuring 56 Sq. ft. (5.20 sq. mtr.) area standing on Revenue Division & Sub Division No 12/119, Ward No. 41/2 & the Non Agriculture plot of land bearing City Survey No.1934 B, Survey no. 5/2, within the Revenue Division of Hon'ble Collector & District Collector, Hon'ble Tahasildar & Executive Magistrate Bhiwandi, Dist. – Thane, Registration District and Sub District Bhiwandi – 2 and within the limits of the Bhiwandi - Nijampur Municipal Corporation The boundaries of the building in which the Attached (confiscated) property s located is as follows: East - Loom Factory, West - Shop, South Road North - Another / Second Building.

Place : Dombivali Dated: 31/03/2022

Prakash V. Nikam Special Recovery & Sale Officer Marathwada Nagari Sahakari Patsanstha Ltd. through Konkan Mahila Sahakari Patsansta Federation Maryadit, Dombivali, Dist-Thane

ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED Formerly known as ART Affordable Housing Finance (India) Limited) tegd. Office: 107, First Floor, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Belhi-110034 kranch Office: 49, Udyog Yikar Phase 4, Gurugram, Haryana 122015

APPENDIX-IV (See rule 8(1)) POSSESSION NOTICE

POSSESSION NOTICE
(For Immovable Property)
Whereas, The undersigned being the Authorized Officer of ART HOUSING FINANCE (INDIA)
LIMITED [CIN NO. U65999DL2013PLC255432] under the Securitization and Reconstruction of
Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred
under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a
Demand Notice dated 23.12.2021 for Loan Account No LNKLN02719-200007021 calling upon the
borrower(s) SUNIL SHARMA ALIAS SUNIL JAGDISH SHARMA & NILU KUMARI ALIAS NITU
KUMARI SURESH SHARMA & RAMBHAVAN RAMLALIT SHARMA & INAMATI RAMBHAVAN
SHARMA to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,33,847- (Rupees Twelve
Lakh Thirty-Three Thousand Eight Hundred Forty-Seven Only) as on 22.12.2021 and interest
thereon within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Securify Interest (Enforcement) Rules, 2002 on 09.04.2022

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ART Housing Finance (India) Limited for an amount Rs. 12,33,847- (Rupees Twelve Lakh Thirty-Three Thousand Eight Hundred Forty-Seven Only) as on 22.12.2021 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respectfrime available, to redeem the Secured Asset. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY WHICH IS BOUNDED AS UNDER: PROPERTY BEING FLAT NO. 204, SECOND FLOOR, WING B, BUILDING NO. 4, TYPE A1B, IN BUILDING CALLED AS AWADH APARTMENT ADM 28.50 SQ. MTR. IN THE PAWAN VIHAR COMPLEX STIVATED AT VILLAGE NAGZARI, TAL-PALGHAR, DIST. PALGHAR, MAHARASHTRA - 401208 WHICH IS BOUNDED AS UNDER:

WEST : AS PER TITLE DEEDS SOUTH : AS PER TITLE DEEDS EAST : AS PER TITLE DEEDS NORTH : AS PER TITLE DEEDS Date: 09.04.2022 Place: PALGHAR **AUTHORISED OFFICER** ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED

ओमशिवशंकर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, परेल शिवडी डिव्हिजन जेरबाई वाडीया रोड, परेल, भोईवाडा, मुंबई - ४०० ०१२. या संस्थेचे सभासद श्री. सहदेव लक्ष्मण ढाकरे यांचे निधन झालेले आहे

मयत सभासदाचे पूर्ण नाव । मृत्यूचा दिनांक श्री. सहदेव लक्ष्मण ढाकरे | ०३/११/२०२० | श्रीमती शकुंतला सहदेव ढाकरे

त्यांनी नामनिर्देशन केलेले होते / नव्हते. संस्था या नोटीसीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांचा वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडून हक्क, मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत समासदांचे संस्थेच्या भांडवलातील, मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकलीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या, हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. संस्था नोंदणी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतीदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष /सचिव यांच्याकडे संध्याकाळी ८ ते ९ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध

> ओमशिवशंकर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक : १२/०४/२०२२

CIN: L29130MH1985PLC035747

Regd Office: 315/321 Prospect Chambers, Dr D N Road, Fort, Mumbai - 400001

E-mail - decoan.bearings9@gmail.com

NOTICE AND INFORMATION OF 37TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 37th Annual General Meeting of DECCAN BEARINGS LIMITED will be held on Friday, the 6thDay of May, 2022 at 11.00 A.M through Video

Conference(VC)/ Other Audio Video Means(OAVM) in compliance with Genera

Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 dated April 8, 2020, April 13

2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 respectively issued by the

Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act 2013 and rules made thereunder and Circular No. SEBI/HO/CFD/

CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities Exchange Board of India (SEBI). The Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose

Members may note that the Annual Report of the company for the financial year 2021

2022 along with Notice convening the AGM will be sent only through email to all

those members whose Email address are registered with the company/Registrar and

Share Transfer Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circular The Notice and

the Annual Report will also be made available on the company's website at

Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their email address are requested to register/update the same with Purva

Sharegistry (India) private Limited, by clicking the link: https://www.purvashare.com/email-and-phone-updation/and select the name of the

Company viz. Deccan bearings limited and follow the steps for registration of

email address. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manne

of e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members

through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding

shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered

The Register of Members and share transfer books of the Company will remain

their email addresses either with the company/RTA or the respective DP.

www.deccanbearings.in and on the website of the Stock Exchange i.e BSE limited

Manner of Registering/ Updating Email Addresses:

address registered /Updated with their respective DP

Manner of Casting Vote through e-voting:

of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Dispatch of Annual Report:

अध्यक्ष / सचिव **DECCAN BEARINGS LIMITED** 

## PUBLIC NOTICE

Date: 12.04.2022

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the Public a

Large that my client (1) ANAND AGARWAL (2) RANI AGARWAL, owner

of Flat No.34, B-Wing, Naperol Tower, R A. K. Marg, Wadala (W), Mumbai -

400031 along with 01 Open Car Parking Space No.46, on Ground Level along

with all the common amenities of the

said building i.e. Naperol Tower, desire

to sale the said Flat No.34, B-Wing

Naperol Tower, R. A. K. Marg, Wadal

(W), Mumbai - 400031 along with 01

Open Car Parking Space No.46, on Ground Level along with all the

common amenities of the said building

i.e. Naperol Tower to CHIPPA MAHMUD

HUSSAIN, if any person or person

having any objection claim rights, title

or interest in respect of Flat No.34, B

Wing, Naperol Tower, R. A. K. Marg,

Wadala (W), Mumbai - 400031 along

with 01 Open Car Parking Space No.46

on Ground Level along with all the

common amenities of the said building

i.e. Naperol Tower, then record there

objection in writing within 14 days from

the date of publication of this notice to

3/15, Kondaji Chawl, Parel, Mumbai

or my client afterwards their rights,

title, interest or claim will be waived

Adv. M. H. CHHIPA,

which please note.

12 (Mob. No.9821400234)

NOTICE is hereby given to the public at large on behalf of my client Mr. ABDUL QAYYUM NASEEM ULLAH KHAN, is the owner o ndustrial Gala No. 3. admeasuring 385 Sc t, on the Ground Floor, of Estate a "STAF INDUSTRIAL ESTATE" situated a Bhayander (E), Dist. Thane-401105, which ded as only heir from his fathe Late Mr. NASEEMULLAH RIYAZAT HUSAIN KHAN & his mother Late Mrs. SABIRA BANC NASEEMULLAH KHAN, who died or 02/05/2010 & 22/10/2015, respectively. That the Property tax bearing No G030007357012, of the Gala No. 3, on the Ground Floor of Estate a "STAR INDUSTRIAL ESTATE" situated at Bhayander (East), Dist Thane-401107 is in the name of his decease: father & mother Mr. NASEEMULLAF RIYAZAT HUSAIN KHAN & Mrs. SABIRA BANO NASEEMULLAH KHAN.

That my client has applied before MBMC for transfer of Property Tax of the said gala in his name, hence any person having any righ title, charge, interests or claim/objection of whatsoever nature in the said flat, if any, ma do so, supported by legal and vali documents, before the undersigned of MBMC authorities, on the following addres within 14 days from the publication of this notice. That any claim after the laps of th stipulated time shall not be entertained

Sd- SHAHID ILAHI ANSARI (Advocate) A-66, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Dist. Thane-401107. Date: 12/04/2023

## PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mrs. MALAN PRAVIN KAMBALE is owner of Room No. B/3, Charkop (1) Sukhsagar CHS Ltd, Plot No. 133, RSC- 13, Sector-Charkop, Kandivali (West), Mumba 400067, which was purchased by Smt. TANUBAI DAJIRAM KAMBALE who is mother-in-law of my client from original allottee Smt. VITHABAI SHANKAR KEKANE vide Agreement dated 27/11/2002, and vide GIFT DEED dated 5/10/2016 gifted the said room to my clien nt have lost original Allotmen Letter of MHADA in respect of Room No B/3 standing in the name of original allottee Smt. VITHABAI SHANKAR KEKANE for which she reported the matter to Charkop Police Station under Missing Register No. 799/22 dated 09/04/2022.

If anyone find of aforesaid origina t letter of MHADA or having any claim thereon shall contact the indersigned Advocate Mr. N. R. Pandey at Bhandarkar Bhavan, Court Lane Borivali (West), Mumbai- 400092, withle 07 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respec nereof and whatever claim if any shall be

Sd/- ADVOCATE N. R. PANDEY MOBILE: 9869049486 Date: 12/04/2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that original documents including Booking letter, Allotment letter, Clearance letter and tripartite sub lease deed, in respect of Flat 4X 1203, Army Welfare Housing Organisation, Gurjinder Vihar, Pocket 5, Sector Chi 1- Greater NOIDA, U.P., registered in our names, have been lost, Lt. Col. Nirad Mehta (Retd), s/o Chandrakant Mehta, & Arti Mehta, w/o Nirad Mehta, residents of 305 Athena, Raheja Acropolis 1, Behind Telecom Factory, Deonar, Mumbai 400088. Maharashtra. Ph 9820605057

## **PUBLIC NOTICE**

Notice is given that Rekha Ramakan Pandit, was the joint owner with her husband Mr. Ramakant Parshuram Pandit of Shop No.17 Ground floor SAMRAT EMPIRE CO-OP. HSG SOCIETY LTD., Viva Jangid Complex Manvelpada, Virar (East), Taluka Vasa District Palghar-401305, having Share certificate Transfer no. 63, New reg.no 145, (old reg. no. 141-up), Constructed on N.A. Land Survey no. 185, Hissa no. 1, 2, & Survey No. 338, Hissa No. A-2, admeasuring 15.32 Sq. Mtrs. (Built-up area, and Rekha Ramakant Pandit expired on dated 01/09/2017, at- Civil Hospital- Ratnagiri, without making any will and after the death of the aforementioned deceased leaving behind her husband Mr. Ramakan Parshuram Pandit and two married daughters namely (1) Mrs. Rashmi Suresh Tarfe (Miss Rashmi Ramakan Pandit) (2) Mrs. Pooja Manoj Lad (Miss pooja Ramakant Pandit) and her one son Mr. Nikhil Ramakant Pandit he only legal heirs, Except them no other legal heirs of the deceased and both married daughters and one son already had given Noc to her/ his father for transfer the said Shop and all document including Share Certificate his name, Now our father Mr. Ramakani Parshuram Pandit is the absolute owner occupying said shop as a Owner, he can use, occupy, dispose as a owner and Mr. Ramakant Parshuran Pandit willing to sell Shop No.17, Ground floor, SAMRAT EMPIRE CO-OP. HSG. SOCIETY LTD., Viva Jangid Complex, Manvelpada, Virai (East), Taluka Vasai, District Palghar-401305, being owner/legal heirs of deceased to Concerne Purchasers Mr. Suhas Chandrakant Shedekar and Mr. Vaibhav Vasant Warishe, If any other legal heirs or claimants of above-mentioned claimants of above-mentioned deceased except us / of said Shop ther take the objection within 7th days of this day of public notice in the office of ARUN KUMAR JAIN, ADVOCATE add- AT Shop No. 1A. Ram Krishna Apartment, Morya Nagar, Manvelpada road, Virar (E), Taluka - Vasai, District Palghar - 401305.

Date: 12/04/2022 Arun Kumar jain Advocate

**PUBLIC NOTICE** 

23.24/1, 32.27/1, 212.27/1, near Tivar Railway Fatak, Naigaon (E), Dist. Palghar-401208 and holding Flat No.303, "F' Wing, in the building No.2 known as "PAVITRA SMITH" of the society, died on 17.04.2021 without making any nomination.

or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the Capital/property of the Society within a padred of 15 days from

he Society within a period of 15 days from he publication of this notice, with copies of

of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society during it's the office hours from the date of publication of the notice till the date of exprinted its period.

Naigaon East.

Pavitra Dham Bldg. No. 9 to 16

Phase 2 Co-op. housing society Ltd.

Chairman / Secretary

expiry of its period

The Society hereby invites claims

SHRI SUNIL KRISHNAJI CHINCHALIKAR Owner of Flat No. B-308, Plot No. 44, B-308, Gorai Golden Sands Co-operative Housing Society Ltd., Gorai (II), Borivali (W), Mumbai- 400092 & holding Share Certificate No. 84, Distinctive Nos. 351 to 355, which has been reported lost/ misplaced. I anyone having any claim/ objection should contact to the society

**PUBLIC NOTICE** 

will proceed for issue of Duplicate Share Certificate. For Gorai Golden Sands CHS Ltd., Sd/- Hon. Secretary

secretary within 15 days. Thereafter

no claim will be considered & society

#### Place: Mumbai Date: 12/04/2022 PUBLIC NOTICE

Late Mr.Narendra Ranchoddas Vadhavana alias Mr.Narendrabhai Ranchodbhai Vadhavana, was the Joint Owner of Shop Bearing No.06,admeasuring about 256 sq.ft. Buill-up le.23.79 sq.mtrs on the Ground Floor, 'B' Wing.Rajlaxmi Co-operative Housing Society Limited., Shreenagar,Wagle Estate, Thane (west) 400604 with Shri Maresh V. Parmar and holding Share Certificate Serial No.22, having Distinctive No. from 0106 to 0110 of the open of 140 Shri No Moderage society stands in the name of Late Shri N.R.Vadhavana and Shri N.V.Parmar, Mr. Narendra Ranchoddas Vadhavana alias Mr. Narendrabhai Ranchodbhai Vadhavana died intestate on 29.03.1997. The legal heirs namely 1) Smt. Kantaben Narendrabhai Vadhavana, 2)Mrs. Bhakti Mahesh Gandhi alias Miss. Bhakti Narendrabhai Vadhavana, 3) Mr. Yatin Narendrabhai Vadhavana and i) Mr. Yatin Narendrabhai Vadhavana and I) Mr.Rahul Narendrabhai Vadhavana, have declared that they are only legal heirs. Smt. Kantaben Narendrabhai Vadhavana and Mr. Naresh V. Parmar, have paid the Stamp Duty on said Agreement dated 21.03.1988 and the said Agreement was duly registered by way of Declaration dated,02nd December, 2011 vide document Acknowledgement No.TNN1-8318-2011 dated 02.12.2011 with Sub Registrar of Assurances Thane-1,Thane. The Society hereby invites claims of objections from the heir/s or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member, in the capital/property of the society within a period of 30 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available fo spection by claimants/ objectors, in the office of the society, with the Secretary of the society between 11:00 am to 05:00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of the said period.

Hon, Secretar For and on behalf of Rajlaxmi Co-operative Housing Society Limited, Shree Nagar, Wagle Estate, Thane W- 400604 PLACE : THANE DATE : 12.04.2022 DATE: 12.04.2022

PUBLIC NOTICE
LATE SRI. DAYALAL BHAVANBHAI
TANK, a Member of the Pavitra Dham
Bldg. No. 9 to 16 Phase 2 Co-op. housing
society Ltd. at Survey No. 23, 24/1, 32, 2/1,
2/2,2/3, near Tivari Railway Fatak, Naigaon (
E), Dist. Palghar-40/1208 and holdring Flat
Na 302 "FWing in the building No. 2 known

No.302, 'F' Wing, in the building No. 2 know as 'PAVITRA SMITH' of the society, died or

24.10.2020 without making any nomination.

The Society hereby invites claims o

objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the

deceased Member in the Capital/ property of the Society within a period of 15 days from

the publication of this notice, with copies or such documents and other proofs in suppor

of his/her/their claims/objections for transfe of shares and interest of the deceased

Member in the capital/property of the Society. If No claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares

and interest of the deceased Member in the

capital/property of the Society in such a manner as is provided under the bye-laws o the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares

and interest of the deceased Member in the

capital/ property of the Society shall be deal with in the manner provided under the byelaws of the Society. A copy of the registered

Bye-laws of the society is available for

nspection by the claimants/objectors, in the

office of the Society during it's the office hours from the date of publication of the

laigaon East.
Pavitra Dham Bldg. No. 9 to 16
Phase 2 Co-op. housing society Ltd.
Chairman / Secretary

notice till the date of expiry of its period.

## भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी

समाज कल्याण विभाग



## फेर ई-निविदा सुचना क्र.०२ सन २०२२-२३

खालील काम करण्यासाठी सक्षम व अनुभवी मोटार ट्रेनिंग संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात

येत	येत आहे.					
अ.	कामाचे	निविदा	अंदाजपत्रकिय	निविदा विक्री व		
क्र.	स्वरुप	फॉर्म फी	रक्रम	स्विकारण्याची		
				अंतिम दिनांक		
१	भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका	₹.	रु.	१२.०४.२०२२ ते		
	क्षेत्रातील मुली व महिलांना ऑटोरिक्षा	२,२४०/-	६,५४,०००/-	१८.०४.२०२२		
l	(तिन चाकी वाहन) चालवण्याचे					
	प्रशिक्षण देणे					

सदर निविदेबाबतची माहिती मनपा www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.१२.०४.२०२२ ते दि.१८.०४.२०२२ रोजी पर्यंत उपलब्ध आहेत. ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर दि.१८.०४.२०२२ रोजी दु.४.०० वाजेपर्यंत स्विकारण्यांत येतील.

सही / -

उपआयुक्त (समाज कल्याण) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

# भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी

समाज कल्याण विभाग



फेर ई-निविदा सुचना क्र.०१ सन २०२२-२३

खालील काम करण्यासाठी सक्षम व अनुभवी मोटार ट्रेनिंग संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात

अ.	कामाचे	निविदा	अंदाजपत्रकिय	निविदा विक्री व	
क्र.	स्वरुप	फॉर्म फी	रक्कम	स्विकारण्याची	
				अंतिम दिनांक	
१	भिवंडी निजामपूर् शहर महानगरपालिका	रु.	रु.	१२.०४.२०२२ ते	
	क्षेत्रातील मुली व महिलांना चारचाकी	२,२४०/-	৬,१४,०००/-	१८.०४.२०२२	
	वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे				

सदर निविदेबाबतची माहिती मनपा www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.१२.०४.२०२२ ते दि.१८.०४.२०२२ रोजी पर्यंत उपलब्ध आहेत. ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर दि. १८.०४.२०२२ रोजी दु.४.०० वाजेपर्यंत स्विकारण्यांत येतील.

> सही/ उपआयुक्त (समाज कल्याण) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

> > **Authorised Officer**

POONAWALLA

Place: Mumbai

Date: 12/04/2022

POONAWALLA HOUSING FINANCE LIMITED (FORMERLY, MAGMA HOUSING DEMAND NOTICE UNDER SECTION REGISTERED OFFICE: 602, 6th FLOOR, ZERO ONE IT PARK, SR. No. 79/1, 13(2) OF THE GHORPADI, MUNDHWA ROAD, PUNE-411036 SARFAESI ACT, 2002

ou the below mentioned Borrowers/ Co-borrowers/Guarantors have availed Home loans/Loans against Property facilit (ies) by mortgaging your Immovable property/ies from Magma Housing Finance Ltd "MHFL" now renamed as Poonawalla Housing Finance Ltd "PHFL" . You defaulted in repayment and therefore, your loan/s was classified as Non-Performing Assets A Demand Notice under Section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security nterest Act 2002 for the recovery of the outstanding dues sent on last known addresses however the same have returned unerved. Hence the contents of which are being published herewith as per Section 13(2) of the Act read with Rule 3(1) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 as and by way of Alternate Service upon you.

etails of the Borrowers, Co-borrowers, Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2)					
nd Amount claimed there under are given as under					
r.	Name of the Borrower,		Demand		
ο.	Co-Borrower, Guarantor	Details of the Secured Asset	Notice	Amount Due in Rs	
	and Loan Amount		Date		
	HARSH JAGDISH	ALL THAT PIECE AND PARCEL	23/06/2021	Loan No: HM/0491/H/17/100127	
	KANSARA, JAGDISH G	OF MORTGAGE PROPERTY OF	and	Rs.38,78,411/-(Rupees Thirty-Eight lakh	
	KANSARA	HOUSE NO. 316, ADM920	25/06/2021	Seventy-Eight Thousand Four Hundred Eleven	
	Loan Amount: Rs.	SQ. FT., ON GAOTHAN LAND		Only) together with further interest @ 12.80%	
	35,27,059.60p and Rs.	AT, GRAMPANCHYAT VANAI,		p.a till repayment.	
	897000/-	CHANDAR NAGAR, VANGAON		And	
		EAST, PO-GOVANE, TAL		Loan No: HL/0491/H/18/100040	
		DAHANU, DISTPALGHAR-		Rs.10,78,851/-(Rupees Ten Lakh Seventy-Eight	
		401103THANE-MUMBAI		Thousand Eight Hundred and Fifty-One Only)	
				together with further interest @ 14.50% p.a till	
				repayment.	

You the Borrower/s and Co-Borrower/s/Guarantors are therefore called upon to make payment of the above mention lemanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above mentioned security/ies. Please Note tha is per Section 13(13) of The Said Act, You are in the meanwhile, restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent. FOR POONAWALLA HOUSING FINANCE LTD

(Formerly Known as Magma Housing Finance Ltd)

closed from Saturday30th April 2022 to Friday 6th May 2022 (both days inclusive) Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 29thApril 2022, being cut-off date, to exercise

their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under: The remote e-voting period commences on Tuesday 3rd May, 2022 from 09.00 a.m. and ends on Thursday 5th May 2022 at 5.00 p.m

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Registers as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall not be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com.

By order of the Board of Directors Deccan Bearings Limited Ritesh Parab Managing Director DIN: 09494605

Date: 11th April 2022 Place: Mumbai

# such documents and other proofs in support of his/her/their daims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims/objections are received within the period property half when the period provided in the productions are received within the period provided in the productions are received within the period provided within the he period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such a manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the

**PUBLIC NOTICE** CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road Churchgate, Mumbai 400020.

Date: 8th April 2022 Before : Judge, Co-operative Court No. III at Mumba Case No. ABN / CC / III / 239 of 2022 Saptashrungi Co.op Credit Soc. Ltd. 101/A, Sai Indu Tower, 1st Floor, Opp Bank of Maharashtra, L.B.S. Marg Bhandup (W), Mumbai - 400078.

... Disputan . Anilkumar Sitaram Gupta & Others

1. Anilkumar Sitaram Gupta Room No. 4, Narendra Niwas Chawl arshiwadi Municipal School, Ghatkopar (East) Mumbai - 400086.

3. Vimal Shivbachan Pandey Om Shivshakti Soc., Near Nanda Balwa Varsha Nagar, Parksite, Vikhroli (W) Mumbai - 400086.

Opponent nos 1 and 3 above named Whereas the above dispute is referred to me for decision. I hereby summon you to appear before me, either personally or by a duly instructed advocate on 20<sup>th</sup> day of APRIL, 2022 at 12,00 p.m. at abov address. The case is fixed for final hearing. You should therefore produce all the documents of which you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine the case If you fail to appear, the case may be heard and decided in your absence.

Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai Place : Mumbai Date : 12.04.2022

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large on behalf of my client Mr. ABDUL QAYYUM NASEEM ULLAH KHAN, is the owner of Industrial Gala No. 3, admeasuring 385 S. , on the Ground Floor, of Estate a "STAF INDUSTRIAL ESTATE" situated a Bhayander (E), Dist. Thane-401105, which e has succeeded as only heir from his fathe Late Mr. NASEEMULLAH RIYAZAT HUSAII KHAN & his mother Late Mrs. SABIRA BANG NASEEMULLAH KHAN, who died o 02/05/2010 & 22/10/2015, respectively. Tha he Property tax bearing No G030007357012, of the Gala No. 3, on th Ground Floor of Estate a "STAR INDUSTRIA ESTATE" situated at Bhayander (East), Dis Thane-401107 is in the name of his decease ather & mother Mr. NASEEMULLAI RIYAZAT HUSAIN KHAN & Mrs. SABIR. BANONASEEMULLAHKHAN.

That my client has applied before MBMC for transfer of Property Tax of the said gala in his name, hence any person having any righ title, charge, interests or claim/objection of whatsoever nature in the said flat, if any, ma do so, supported by legal and valid documents, before the undersigned of MBMC authorities, on the following address within 14 days from the publication of this notice. That any claim after the laps of th

Sd- SHAHID ILAHI ANSARI (Advocate) A-66, Shanti Shopping Centre,Mira Road (E) Dist. Thane-401107. Date: 12/04/2022

जाहीर नोटीस - कागदपन्न गहाळ तमाम जनतेस या जाहीर नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, आमचे अशिल श्री. अभिषेक ब्रम्हदत्त खुल्लार, यांच्या मालकीचे शॉप नं. ०९, ग्राऊंड फ्लोअर, एव्हरेस्ट सीएचएस लि., प्लॉट नं. २९, सेक्टर - २६ पारसिक हिल, सीबीडी - बेलापूर, नवी मुंबई ४००६१४, ता. जि. ठाणे आहे. यापुढे सदरील शॉपचा उल्लेख "सदरील मिळकत" असा केला जाईल. सदरील मिळकतीचे मूळ दस्तऐवज जसे की, अँग्रीमेंट फॉर सेल, श्री. विजेंद्र कुमा वस्ता व श्रीमती बंदना विजेंद्र वस्ता यांचे नांवे आहे व त्यांचे कडून आमचे अशिल यांनी सदरील मिळकत विकत घेतलेली असून सदरील दस्त क्र.टनन ६-१३४७/२०० नोंदणीकृत केलेला असून मिळून येत नाही. सबब, आमचे अशिल श्री. अभिषेक ब्रम्हदत्त खुल्लार यांनी सीबीडी-बेलापुर पोलीस गनमध्ये पॉपर्टी मिसींग रजिस्टर नंत २९८/२०२२ दिनांक ०८.०४.२०२२ रोजी नोंद केलेली आहे. तरी कोणासही सदरील मूळ दस्तऐवज आद्रकल्यास किंवा सदरील मिळकतीवर कोणाचा कुठल्याही प्रकारचा दावा, हरकती जसे विकी, गहाण, ताबा जबाबदारी, बक्षीस, भेट, भाडेपट्टा वारसाहक्क, कर्ज, किंवा इतर काही बोजा असल्यास त्यांनी ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा (१५) दिवसांचे आत सर्व मूळ दस्तऐवजांसह वरील किंवा खालील सही केलेले यांचे पत्त्यावर संपर्क साधावा.

ठिकाण : नवीमुंबई सही/-दिनांक :१२.०४.२०२२ ॲड. संतोष एम. कद्म ऑफिस ००१, साईदीप को. ऑप.सोसा.लि. प्लॉट नं. ३७,

सेक्टर-२१, खारघर नवी मुंबई - ४१०२१०.

#### जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अमर पुष्पकुंज कोहौसो ठाणेकरवाडी, ठाणे (प्.) - ४००६०३ चे मूळ भाग प्रमाणपत्र क्र. १० आणि २६, (४६ ते ५० आणि ४०५ ते ४४० समावेश असलेले) कुसुम पंढरीनाथ यांच्य नावाने असलेले गहाळ/हरवले आहे. कुसुम पी. पवा यांचे १७.०३.२०१९ रोजी निधन झाले.

NOTICE is hereby given to the Public a

Large that my client (1) ANAND AGARWAL (2) RANI AGARWAL, owner

f Flat No.34, B-Wing, Naperol Tower, R

400031 along with 01 Open Car Parking

pace No.46, on Ground Level along

ith all the common amenities of the

said building i.e. Naperol Tower, desire to sale the said Flat No.34, B-Wing,

Naperol Tower, R. A. K. Marg, Wadala

(W). Mumbai – 400031 along with 01

Open Car Parking Space No.46, on

Ground Level along with all the

ommon amenities of the said building

e. Naperol Tower to CHIPPA MAHMUD

IUSSAIN, if any person or persons

aving any objection claim rights, title

or interest in respect of Flat No.34, B-

Wing, Naperol Tower, R. A. K. Marg, Wadala (W), Mumbai – 400031 along

with 01 Open Car Parking Space No.46,

on Ground Level along with all the common amenities of the said building

e. Naperol Tower, then record there

bjection in writing within 14 days from

he date of publication of this notice to

3/15, Kondaji Chawl, Parel, Mumbai

or my client afterwards their rights

title, interest or claim will be waived

Place: Mumbai Date: 12.04.2022

जाहीर नोटीस - कागदपत्र गहाळ

तमाम जनतेस या जाहीर नोटीसीद्वारे सुचित

करण्यात येते की, आमचे अशिल श्री

अभिनव ब्रम्हदत्त खुल्लार, यांच्या मालकीचे

शॉप नं. १०, ग्राऊंड फ्लोअर, एव्हरेस्ट

सीएचएस लि., प्लॉट नं. २९, सेक्टर - २६

पारसिक हिल, सीबीडी - बेलापूर, नवी मुंबई-

४००६१४, ता. जि. ठाणे आहे. यापुढे सदरील

शॉपचा उल्लेख "सदरील मिळकत" असा केल

जाईल. सदरील मिळकतीचे मूळ दस्तऐवज

जसे की, १) सेल डीड दस्त क.टनन ६-

१३४६/२००८ नोंदणीकृत केलेला असून

आणि २) शेअर सर्टिफिकेट नं.०००११ इ

मिळून येत नाहीत. सबब, आमचे अशिल श्री

अभिनव ब्रम्हदत्त खुल्लार यांनी सीबीडी-

बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये प्रॉपर्टी मिसींग

रिजस्टर नंबर २९९/२०२२ दिनांक

०८.०४.२०२२ रोजी नोंद केलेली आहे. तरी

कोणासही सदरील मूळ दस्तऐवज

आढळल्यास किंवा सदरील मिळकतीवर

कोणाचा कुठल्याही प्रकारचा दावा, हरकर्त

जसे विक्री, गहाण, ताबा, जबाबदारी

बक्षीस, भेट, भाडेपट्टा, वारसाहक्क, कर्ज

किंवा इतर काही बोजा असल्यास त्यांनी ही

नोटीस मिळाल्यापासून पंघरा (१५) दिवसांचे

आत सर्व मूळ दस्तऐवजांसह वरील किंव

खालील सही केलेले यांचे पत्त्यावर संपर्क

दिनांक :१२.०४.२०२२ ऑड. संतोष एम. कदर

सेक्टर-२१, खारघर नवी मुंबई - ४१०२१०.

**PUBLIC NOTICE** 

CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI

Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road

Churchgate, Mumbai 400020.

Date: 8th April 2022

Before: Judge, Co-operative Court No. III at Mumba

Case No. ABN / CC / III / 234 of 2022

Saptashrungi Co.op Credit Soc. Ltd.

101/A Sai Indu Tower 1st Floor Opp

Bank of Maharashtra, L.B.S. Marg

Versus

Lalabahadur Devnarayan Yadav

. Lalabahadur Devnarayan Yadav

44, Behind Building no.5, Ganesh Mandir Sai Nagar, 90 Feet Road, Pant Nagar

2. Ashokkumar Shambhunath Yadav

alprabhat Nagar, Gali No.4, Near Ganes ⁄landir, Ghatkopar (East), Mumbai - 40007

/187, Yashwantrao Chavan Nagar, Jijabai Bhosal

larg, Shivaji Nagar, Govan Mumbai - 400043

Opponent nos 1 to 3 above named

decision. I hereby summon you to appear before

ne, either personally or by a duly instructed advocate

on 20th day of APRIL, 2022 at 12,00 p.m. at above

address. The case is fixed for final hearing. You

should therefore produce all the documents or

which you wish to rely and keep present all the

itness whom you propose to examine the case. If you fail to appear, the case may be heard and decided in your absence.

Saa Judicial Clerk Co-op Court no III, at Mumba

Place : Mumbai Date : 12.04.2022

eas the above dispute is referred to me for

Ghatkopar (East), Mumbai - 400075.

3. Harilal Kaluram Yadav

... Opponent

Bhandup (W), Mumbai - 400078.

& Others

ऑफिस ००१, साईदीप को.

ऑप.सोसा.लि. प्लॉट नं. ३७

साधावा.

ठिकाण : नवीमुंबई

ne i.e.

Adv. M. H. CHHIPA,

which please note.

12 (Mob. No.9821400234)

A. K. Marg, Wadala (W), Mumbai ·

जर कोणा व्यक्तिस ते आढळल्यास, कृपया सोसायटीच्या सचिवाकडे, वर दर्शविलेल्या पत्याव पोहोच करावे. जर कोणा व्यक्तिस वारसा, खरेदी, तारण इत्यादी मार्गार

मयत सदस्याच्या (फ्लॅट बी-१०) शोअर्स आणि ऱ्याजाच्या हस्तांतरणासाठी काही आक्षेप असल्यास तं याच्या/तिच्या विकलामार्फत येथे वर दिलेल्या पत्याव सोसायटीकडे नोंदवावी.

कृपया लक्षात घ्या की, या जाहिरातीच्या तारखेपासृ १५ कामकाजाच्या दिवसांत कोणतीही सचना ळाल्यास, सोसायटी दुय्यम भाग प्रमाणपत्र सर्टिफिके जारी करणे आणि/किंवा स्वर्गीय कुसुम पी. पवार यांन दाखल केलेल्या नामांकनानुसार शेअर्स आणि व्याव इस्तांतरित करणे सुरू केले नाईल.

दिनांक: १२/०४/२०२२ (विनय पी. पवार)

#### जाहीर नोटीस स्वर्गीय श्री.डायालाल भवनभाई टांक,

पवित्र धाम बिल्डिंग नं.९ते १६ फेज २ को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. पत्ताः सर्वे नं.२३,२४/१,३२,२/१,२/२,२/३, तिवरी रेल्वे फाटक जवळ,नायगाव पूर्व जे.पालघर -४०१२०८ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि पवित्र स्मिथ म्हणून ओळखल्य जाणाऱ्या सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ३०२ एफ-विंगचे धारक असू यांचे २४ ९० २०२० रोजी कोणतेही वारसदा न नेमता निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/ नालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरप ोण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षे वेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिद्धीपासून १५ (पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल/मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्य रस्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पष्टर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतिसह मागवण्यात येत आहेत. वर देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य . प्रोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स । हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील रतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे, आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकादूँ। निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी प्रमाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

टेकाण:नायगाव पर्व पवित्र धाम बिल्डिंग नं.१ ते१६ फेज २ को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता अध्यक्ष/सचिव

#### जाहीर नोटीस स्वर्गीय श्री.अश्विनकुमार देवराजभाई

टांक, पवित्र धाम बिल्डिंग नं. १ते १६ फेज २ को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. पत्ता सर्वे नं.२३,२४/१,३२,२/१,२/२,२/३ तिवरी रेल्वे फाटक जवळ.नायगाव पर्व जि.पालघर -४०१२०८ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि पवित्र स्मिथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ३०३ एफ-विंगचे धारक असू यांचे १७.०४.२०२१ रोजी कोणतेही वारसदा न नेमता निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिद्धीपासून १ पंधरा) दिवसात सोसायटीच्या भाँडवले/मयर सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्य स्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पष्टर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतिसह मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या ोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअ व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील रतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार गेसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शअर्स द्रितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/ आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकत उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकादारे नेरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तींच्या तारखेंपर्यंत उपलब्ध ऑहेत.

ठिकाणःनायगाव पूर्व पवित्र धाम बिल्डिंग नं.१ ते१६ फेज २ को.ऑप.हाऊसिंग सोसायुटी लिमिटेडकरित अध्यक्ष/सचिव

share certificate.

Mr Raiesh Hiralal Ruparel owner of flat no:14, 3rd Floor, Kandivali Suryavanshi Co-op Hsg. Soc Ltd, C. P. Road, Kandivali-East, Mumbai- 400101 & holding share certificate no:14, Distinctive nos: 65 to 70 (both inclusive) which has been reported lost/ misplaced. If anyone having any claim/ objection should contact to the society secretary within 15 days. Thereafter no claim, will be considered & society will proceed for issue of Duplicate

PUBLIC NOTICE

Mrs Neeta Rajesh Ruparel &

SD/- Secretary Place:Mumbai Date:12/4/2022

### जाहीर सूचना

कै. श्री. नरेंद्र रणछोडदास वधवना उर्फ श्री. नरेंद्रभाई रणछोडभा बधवना हे शॉप बेअरिंग क्र.०६. क्षेत्रफळ समारे २५६ चौ.प बेल्ट-अप क्षेत्र म्हणजेच २३.७९ चौ.मी., तळमजल्याव बी' विंग. राजलक्ष्मी **को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट लिमिटेड**. श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६० वे श्री. नरेश व्ही. परमार यांच्यासह संयुक्त मालक होते आणि के. श्री. एन. आर. वाधवना आणि श्री. एन. व्ही. परमार यांन वारण केलेले भाग प्रमाणपत्र अ.क्र.२२, विशिष्ट क्र.०१०६ ) ११० पर्यंत सोसायटी मध्ये यांच्या नावे असलेले, श्री. नरें णळोडदास वधवना उर्फ श्री. नरेंद्रभाई रणछोडभाई वधवना यांचे दे.२९.०३.१९९७ रोजी यांचे निधन झाले. कायदेशीर वारस नामे :- १) श्रीमती कांताबेन नरेंद्रभाई वधवना

?) श्रीमती भक्ती महेश गांधी उर्फ कु. भक्ती नोंद्रभाई वधवना, ३ थ्री. यतीन नरेंद्रभाई वधवना आणि ४) श्री. राहल नरेंद्रभाई वधवना यांनी घोषित केले आहे की ते फक्त कायदेशीर वारस आहेत. श्रीमती कांताबेन नरेंद्रभाई वधवना आणि श्री. नरेश ही. परमार, यांनी दिनांक २१.०३.१९८८ च्या करारावर मुद्रांव गुल्क भरले आहे आणि सदर करारनामा दिनांक ०२ डिसेंब २०११ च्या घोषणापत्राद्वारे रीतसर नोंदणीकृत दस्तऐवज पोचपावती क्रमांक टीएनएन१-८३१८-२०११ दि. २.१२.२०११ रोजी हमी उप निबंधक, ठाणे-१, ठाणे.

गेसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळक्तीमधील, मयत भासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यार वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दिवसांत सोसायरीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या, तेच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त नयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी रोअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेर त्रर सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच . शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप नोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य ोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावर्ध तमाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०

च्या वतीने व करित राजलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, श्री नगर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४००६०४. ठिकाण: मुंबई

ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

#### जाहीर सूचना

श्री सुनिल कृष्णाजी चिंचलीकर ओनर फ्लॅट . बी-३०८ पत्ताः प्लॉट नं. ४४, फ्लॅट नं बी- ३ ० ८ , गोराई गोल्डन सॅन्ड को ऑप. हौसिंग सोसायटी लि., गोराई-२, बोरिवली (वेस्ट), मुंबई ४०००९२ चे शेअर सर्टीफीकेट नं. ८४ डिस्टीन्कटीव नं. ३५१ ते ३५५ हरवलेले आहे आणि त्यांनी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसार्ठ अर्ज केला आँहे या बाबतीत कोणाची काही हरकत/ दावा असल्यास तर त्यांनी सेक्रेटरीला य जाहीरातीच्या १५ दिवसाच्या आत लेखी सुचीत करावे त्यानंतर कुउलाही दावा मान्य करणार नाही आणि सोसायटी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी कार्यवाही सुरु करेल.

गोराई गोल्डन सॅन्ड को.ऑप. हौर्सिंग सोसायटी लिमीटेड च्यावतीने सही /-सेक्रेटरी दिनांकः १२/०४/२०२२

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that LAT MR. NELO DOMINIC DIAS and MRS OLGA NELO DIAS was the owner o Flat No. 607, 6<sup>Th</sup> Floor, B-Wing, C2 Type, Tulip Jangid Enclave, Beverl Park, Opp. Laxmi Park, Kanakia Road Mira Road – East, Thane – 40110

That MR. NELO DOMINIC DIAS

of Assurances at Thane under Regr No.TNN7-07387-2009.

That Mr. Darren Dias is the only Lega Heir and Son of Mr. Nelo Dominic Dia

transfer the shares and title of the

All persons and/or institution claiming an interest in the said flat of any part thereof by way of sale, gift lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust ossession, easement, attachment o otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of SSK Advocates & Partners, Shop No.11 Shanti Plaza Building 38/39, Nea Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that the above mentioned person is the only legal heir of the deceased and furthe legal process shall be given effec thereto, without any reference to such claim and the same, if any, shal be considered as waived in respect o

(Said Flat).

expired on 09/07/2014 & MRS OLGA NELO DIAS expired or 27/07/2021 and the concerned Municipal Authority issued the Deatl Certificate in respect thereof. That Mr. Nelo Dominic Dias and Mr

Olga Nelo Dias were sufficiently entitled in respect of the said flat and an Agreement for Sale in respect o the said flat was duly registered before the concerned Sub-Registra

and Mrs. Olga Nelo Dias. That Mr. Darren Dias is intending to

said flat in his name.

SSK Advocates & Partners

### जाहीर सूचना

सही/-

श्री. एम.एस.राव हे सेज प्लाझा को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि., पत्ताः एफ-३०, सेज प्लाझा को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि., एस.व्ही. रोड, नुतन शाळेजवळ, मार्वे रोड, मालाड-पश्चिम, मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्य व संयुक्त मालक होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील १ल्या मजल्यावरील युनिट क्र.एफ-३० येथे श्री. एम.एस. राव यांचे वरील मालमत्तेचे कोणतेही वारसदार नामांकन न करता २०.०४.२०१९ रोजी निधन झाले.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **२१ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येते आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या ताखेपासून कालावधी समाप्तीच्या ताखेपर्यंत स.१०.३० ते दु.१.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई सेज प्लाझा को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि.च्या वतीने व करिता दिनांक: १२.०४.२०२२

#### जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने येथे सूचना देत आहे की, माझे अशील श्री. किशन बाबू भोगले हे १) श्री. बाबू भोगले (मयत), त्यांची पत्नी जमनी बाबू भोगले (मयत) यांच्यामार्फत आणि कायदेशीर वारस म्हणजे २) भास्कर बाबू भोगले (मयत), त्यांची पत्नी जया भास्कर भोगले (मयत), ३) बाळकृष्ण बाबू भोगले (२३.०५.२३०५ रोजी (मयत)), त्यांच्या कायदेशीर केसांद्वारे अ) बेबी बाळकृष्ण भोगले (पत्नी), ब) मंगला बाळकृष्ण भोगले (मुलगी), क) विनोद बाळकृष्ण भोगले (मुलगा), ड) प्रमोद बाळकृष्ण भोगले (मुलगा), ४) श्री. किसन बाबू भोगले (आधार कार्ड क्र.७१८२९२०९७५१२, त्यांच्या कायदेशीर केसांद्वारे **ई)** हिराबाई किसन भोगले (पत्नी), **फ)** भारती किसन भोगले (मुलगी), जी) प्रशांत किसन भोगले (मुलगा), देवयानी किशन भोगले (मुलगी), ह) संतोष किसन भोगले (मुलगा), ५) शांती बांबू भोगले (मयत) हे हिराबाई किसन भोगले चाळ, एल.एम. रोड, भावदेवी मंदिराजवळ, कांद्रापाडा, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ येथे राहत असून या सर्वांच्या नावाची मी

वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची गाव मंडपेश्वर, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई-४००१०३ येथील मालमत्ता

जुना सर्व्हे क्र. 3194 १/अ/७५ जर कोणा व्यक्तीस विक्री, गहाण, देवाणघेवाण, भेटवस्तू, शुल्क, ट्रस्ट, देखभाल, पीओए, गरसा, भाडेपट्टा, अंशतः किंवा संपूर्ण आकारात वर नमूद केलेल्या जमिनीच्या मालमत्तेच्य संदर्भात कोणताही हक्क किंवा व्याज किंवा दावा किंवा मागणी करणारी कोणतीही व्यक्ती परवाना, भाडेकरार, धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही करारानुसार, व्यवस्था किंवा अन्यथा याद्वारे विनंती केली जाते की ते लिखित स्वरुपात कागदोपत्री पुराव्यासह त्याच्य कार्यालयात खाली दिलेल्या पत्त्यावर, २१ (एकवीस दिवस) दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीत नोंदवावे. याच्या तारखेस, असे मानले जाईल की ते माफ केले गेले आहे आणि उपरोक्त शेड्यूल मालमत्तेच्या संदर्भात शीर्षक अशा दाव्याची कोणतीही दखल न घेता प्रमाणित केले जाईल, जर असेल तर, आणि ते माफ केले गेले आहे असे मानले जाईल आणि /किंवा सर्व हेतू आणि हेतूंसाठी सोडून दिलेले.

नवीन सर्व्हे क्र.

आज दिनांकीत १२ एप्रिल, २०२२

बिपीन एम. गुप्ता वकील उच्च न्यायालय

हिस्सा क्र.

दुकान क्र.११/ए, बरखा अपार्ट., मेरीटो इस्टेट, सम्मेलन हॉटेलच्या समोर, एस.व्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. bmgupta124@gmail.com

# डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड

सीआयएन: एल२९१३०एमएच१९८५पीएलसी०३५७४७ नोंदणीकृत कार्यालय: २१५/२२१, प्रॉस्पेक्ट चेंबर्स, दुसरा मजला, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. **ई-मेल:**deccan.bearings9@gmail.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

थि सूचना देण्यात येत आहे की**, डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधा सभा (एजीएम) शुक्रवार, ६ मे, २०२२ रोजी स.११.००वा. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए परिपत्रक) सर्वसाधारण परिपत्रक क्र.परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक : एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ आणि १४ डिसेंबर, २०२१ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवात व निवारण आवश्यकता) अधियिम, २०१५ चे सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक २ मे. २०२० व दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएम सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरित मोजणी केली जाईल.

नदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित . डेपॉझिटरी सहभागीदारकडे एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत परिपत्रकानसार ई-मेलने पाठविले जाईल सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.deccanbearings.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात . गिएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

### १. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरुपात आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत नाही त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पुव शेअरजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https://www.purvashare.com/email and-phone-updation/ वर क्लिक करून नोंद/अद्यायावत करावेत आणि कंपनीचे नाव अर्थात डेकन बेअरिंग्स लिमिटेड निवडावे आणि ई-मेल नोंदणीकरिता प्रक्रिया करावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत २. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतः

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता माहिती आणि ई-वोटिंगची पद्धत एजीएम घेण्याच

सूचनेत नमुद आहे. वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर ई-मेलमार्फत सदस्यांना ई-वोटिंग प्रणालीमार्फत मत देण्याची परिचयपत्रे प्राप्त होतील. वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण असणाऱ्या सदस्यांकरिता, ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंद नाहीत त्यांना सविस्तर माहिती समाविष्ट सूचना पाठविले आहे. शनिवार, ३० एप्रिल, २०२२ ते शुक्रवार, ६ मे, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४(१) नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना

कंपनीच्या एजीएममध्ये विचार विमर्श करण्यात येणाऱ्या व्यवसायावर मत देण्याकरिता निश्चित तारीख असलेल्य २९ एप्रिल. २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सविधा देऊ केळी आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल. कंपनी कायदा २०१३ आणि त्यातील नियमाअंतर्गत तरतूदीनुसार तपशिल खालीलप्रमाणे: १. रिमोट ई-वोर्टिग कालावधी मंगळवार, ३ मे, २०२२ रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, ५ मे. २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

नोंद तारखेला निबंधकांद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा कंपनीचे नोंद पुस्तकात ज्या

सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना मत देण्याचा अधिकार असेल. जर एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. अशा व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-बोर्टिगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये डेक्कन बेअरिंग्स लिमिटेड रितेश परन

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ०९४९४६०५

ठिकाण: मंबई दिनांक: ११ एप्रिल, २०२२

# लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. **कॉर्पोरेट कार्यालय:** युनिट क्र.७०५, मिनेरा इस्टेट, ए विंग, ओ२ कमर्शियल टॉवर, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(5. 7				(रु. लाख)	
	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
ı		तिमाही	तिमाही	तिमाही	ਕਰੀ	वर्ष
		32.03.2022	३१.१२.२०२१	38.03.2028	32.03.2022	32.03.2022
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
२	उत्पन्न					
	अ. कार्यचलनातून महसूल	५१२१.२५	१५७३.७२	३९१०.१८	१३७१२.६७	२०२३७.९५
ı	ब. इतर उत्पन्न	0.88	१.३१	0.88	५.७४	५.७६
ı	एकूण उत्पन्न	५१२२.१६	१५७५.०४	3990.89	१३७१८.४०	२०२४३.७१
2	खर्च					
ı	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	२५२३.६०	৬৬০.८१	१५९३.२५	८८२१.०८	९९१७.७०
ı	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	६२५.११	:	२९३.६३	६२५.११	२९३.६३
ı	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,					
ı	चालु कार्य व व्यापारातील साठा	२५३.६१	४४६.६९	११४.०४	(३१६.८४)	१०२३.७९
ı	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	३३.६६	१९५.४४	३४४.६८	997.96	१४०१.१४
ı	ई. वित्तीय खर्च (बँक शुल्क)	०.६६	€0.0	3.38	४.0३	१९६.३१
ı	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	३४८.३१	३५९.११	३९४.०७	१३९९.९१	१५८२.४१
ı	ग. इतर खर्च	५९२.०१	२७८.९८	६५६.०१	२०२७.०७	२८७९.५९
ı	एकूण खर्च (अ ते ग)	४३७६.९६	२०५१.७५	3388.00	१३५५३.३४	१७२९४.५७
ı	अपवादात्मक बाब	(४७४.३४)	-	-	७८६.०२	-
3	करपुर्व नफा/(तोटा) (१–२)	११४९.५४	(४७६.७१)	५११.६७	(६२०,९६)	२९४९.१४
४	कर खर्च		9 8.		0 0	
ı	चालु कर	(88.06)	.—	१३२.७५	-	१९७.४६
ı	स्थगित कर	(९८.८१)	(५.३०)	(0.66)	(१४६.२३)	५६४.७०
ı	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तरतुद	६१.९९	-	_	६१.९९	(९०.७९)
ધ્	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	१२२८.४३	(४७१.४१)	399.20	(५३६.७२)	२२७७.७७
દ્	इतर सर्वंकष उत्पन्न					
ı	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही					
ı	- स्थगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	६.१०	-	१.७७	६.१०	१.७७
છ	वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	१२३४.५३	(४७१.४१)	३८१.५६	(५३०.६२)	२२७९.५४
۷	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७
8	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित					
ı	राखीव वगळून इतर समभाग	-	-	_	१०७९६.१४	११८२४.४४
१०	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)		95 87		Q0 90	
	अ. मूळ	₹.0२	(१.१६)	69.0	(१.३२)	५.६०
	ब. सौम्यिकृत	₹.0२	(१.१६)	69.0	(१.३२)	५.६०

टीप: वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे ११ एप्रिल, २०२२ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत.

३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत आग, पूर आणि मालमत्तेची विल्हेवाट लावल्यामुळे झालेल्या अपवादात्मक नुकसानाच्य अंशत: परताब्याच्या कारणास्तव या तिमाहीतील अपवादात्मक उत्पन्न आहे. आता ते भांडवली राखीव रकमेमध्ये समायोजित केले गेले

पूर आणि आगीमुळे बंद पडण्याच्या काळात झालेल्या २३.६४ कोटींच्या महसुली खर्चांपैकी काही आता भांडवली खर्चात हस्तांतरित करण्यात आले आहेत.

वर्षभरात मुख्यतः राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या ॲब्रट क्लोजर ऑर्डरमुळे टॉपलाइनमध्ये घट झाली आहे, ज्याला कंपनीने योग्य न्यायालयात आधीच आव्हान दिले आहे.

कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवारण लाग् नाही.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले. लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता

ओमकार हेर्लेकर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन:०१५८७१५४)

ठिकाण : मुंबई दिनांक: ११ एप्रिल, २०२२

येस बँक लिमिटेड

#### PUBLIC NOTICE YES, I Mrs. Jashodaben N Bhanushall Wife of late Mr. Narayan L. Bhanushali declared that

# **PUBLIC NOTICE**

Churchgate, Mumbai 400020 Date: 8th April 2022

Case No. ABN / CC / III / 242 of 2022 Saptashrungi Co.op Credit Soc. Ltd. 101/A. Sai Indu Tower, 1st Floor, Opp. Bank of Maharashtra, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400078

Versus Bablu Chunbad Shrivastav & Others ... Opponents

1. Bablu Chunbad Shrivastav Himalaya Bakery, Room No.15B, Galli No. Lower Depo Pada, Parksite, Vikhroli (W) Mumbai - 400079.

Whereas the above dispute is referred to me for me, either personally or by a duly instructed advocate on 20th day of APRIL, 2022 at 12.00 p.m. at above should therefore produce all the documents on

Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai

ठिकाण : मुंबई

// BANK सीआयएँन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी२४३२४९, **ई-मेल: communications@yesbank.in**, वेबसाईट: www.yesbank.ir

desire to apply for transfer of below mentioned Vehicle in my name & take the possession of the vehicle no. MH 02 CV 4933 Model MARUTI / ERTIGA / ZXI Manufactured in 2012

my husband passed away on 08/01/2020

being legal heir.

So if any person having any claims objections should contact within 7 days on Móbile No. 9768918559 & thereafter no claims will be entertained

CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road.

Before: Judge, Co-operative Court No. III at Mumba

**Also At,** At. Chitrakot, Post - Karwi, Taluka Karwi, Dist. - Chitrakot, Uttar Pradesh.

Opponent no 1 above named decision. I hereby summon you to appear before address. The case is fixed for final hearing. You which you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine the case If you fail to appear, the case may be heard

and decided in your absence. Place: Mumbai Date: 12.04.2022

येस बॅक लिमिटेड नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रतगती महामार्ग, सांताकुझ (पूर्व), मुंबई-४०००५

# स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद्र केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागण

सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट ्र (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा खाली नमुद केलेल्या

तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून

एकत्रित रक्कम जमा करावी कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पढे आमच्याकडन सदर प्रतिभृत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभृत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील

मागणी सचना/कर्जदार/तारण मालमत्तेचे तपशील

अ.	कर्ज खाते क्रमांक आणि कर्जदार,	तारण मालमत्तेचे वर्णन	१३(२) सूचनेनुसार	मागणी सचना दिनांक		
क्र.	सहकर्जदार व तारणकर्त्याचे नाव		एकूण थकबाकी रक्कम	ताबा दिनांक		
8	कर्ज क्र.: एएफएच०००१००४८३९१४ श्री. सुभाष लोट, श्रीमती वीरमती	फ्लॅट क्र.डी-२११, २रा मजल, लक्ष्मी कॅस्टेब्लो, क्षेत्रफळ १८.३९३ चौ.मी. (कार्पेट/बिल्टअप क्षेत्र), सर्व्हें क्र.६३/ १, ६३/३, ६३/४, ६३/५, इमारत डी, बोपेले, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४१०१०१.	रु. १०,८९,६०२.६७	<u> </u>		
2	कर्ज क.: एएफएच०००१००६९१५७०२ श्री. राहुल लिलाधर खराते, श्रीमती कोमल राहुल खर्ते	फ्लॅट क्र.३११, ३रा मजला, इमारत क्र.डी, लक्ष्मी कॅस्टेल्लो, बोपेले, क्षेत्रफळ १८.३९३ चौ.मी. (कार्पेट/ बिल्टअप क्षेत्र), नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड- ४१०१०१.	रु. १३,०८,७१५.८३	<u> </u>		
ΔY	कर्ज क्र.: ६३९२७७२ जीवन इंडस्ट्रीज, बाळकृष्ण बी. केंजळे, उत्तम बी. केंजळे	मालमना १: एकत्रित केलेले गाळा क्र.१९,२०,२१,२२,२३,२४, तळमजला, ओसवाल इंडस्ट्रीयल इस्टेट, एन.एच.३, आसनगाव (पश्चिम), तालुका शहापूर, जिल्हा ठाणे-४२१३०१. मालमना २: खोली क्र.जी-०३, तळमजला, इमारत क्र.१, विंग ए, पंचशील कोहौसोलि., डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई-४०००१८. मालमना ३: खोली क्र.५०२, ६वा मजला, इमारत क्र.१, शिवालया एसआर, एल.आर. पापन मार्ग, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई-४०००१८.	रु. ९४,१७,६७५.२८	<u>१०.०१.२०२२</u> ०८.०४.२०२२		
दिन	देनांक : १२.०४.२०२२ सही / – (प्राधिकृत अधिकारी)					